



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ११, अंक ११]

गुरुवार ते बुधवार, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६

[पृष्ठे ११, किंमत : रुपये १५.००

### प्राधिकृत प्रकाशन

#### संकीर्ण सूचना व जाहिराती

#### महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

#### प्रस्तावित योजनांची अधिसूचना



No. MSETCL/CO/PS/Scheme-I/RE /PN/०१६६६.—विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.३१२/ उर्जा/ ४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे काम महापारेषण कंपनीच्या देखरेखीखाली करण्याचे प्रस्तावित करित आहे. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना नूतनशील ऊर्जेचे निष्कासन करण्यासाठी आहे.

(१) हिंगोली जिल्ह्यातील ता. सेनगाव येथे मे. टी. एस. विन्ड पॉवर डेव्हलपर्स यांच्या ८० मे.वॅ. सोलर पॉवर पार्क प्रकल्पातील विजेचे निष्कासन करणेबाबत. (i) १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्र ते महापारेषणचे १३२ / ३३ के. व्ही. सेनगाव उपकेंद्रापर्यंत एकेरी परिपथ वाहिनी दुहेरी मनोऱ्यावर उभारणे - ६.३९ कि.मी. सदर वाहिनीचा मार्ग कोळसा, सुकळी, दाताळा, वटकळी व सुलदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली येथील महसुली गावाच्या परिक्षेत्रातून प्रस्तावित आहे. (ii) १३२/३३ के. व्ही. सेनगाव उपकेंद्रामध्ये १३२ के. व्ही. वाहिनी बे बस एक्स्टेंशनसह - १ नं. (मीटरिंग सीटी पीटी- मेन व चेक) (iii) १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्रामध्ये १३२ के. व्ही. वाहिनी बे- १ नं. (iv) १३२/३३ के. व्ही. सेनगाव उपकेंद्राच्या अस्तित्वात असलेल्या स्काडा प्रणाली व बसबार प्रोटेक्शन योजनेच्या बे चे एकत्रिकरण करणे. (v) ओ.पी.जी. डब्ल्यू. - ६.३९ कि.मी. (vi) पी.एल.सी.सी. व फोटे उपकरणे. (vii) ए. बी. टी. मीटर व इतर संलग्न उपकरणे उभारणे. (viii) स्थापत्य कामे: १३२/३३ के. व्ही. सेनगाव उपकेंद्रामध्ये गॅट्री आणि उपकरणाची पायाभरणी, मीटरिंग रूम बांधकाम आणि १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्रामध्ये गॅट्री आणि उपकरणाची पायाभरणी करणे. या योजनेचा अंदाजे खर्च रु. ८२८.४९ लाख इतका आहे. (२) हिंगोली जिल्ह्यातील कोठळज-पिंपरी व परिसर ता. औढा (नागनाथ) येथे मे. एनर्जेवो सौर्य एल. एल. पी. यांच्या २०० मे. वॅ. सोलर पॉवर पार्क प्रकल्पातील विजेचे निष्कासन करणेबाबत. (i) २२० के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्र ते महापारेषणचे २२० / १३२/३३ के. व्ही. हिंगोली उपकेंद्रापर्यंत एकेरी परिपथ वाहिनी दुहेरी मनोऱ्यावर उभारणे - ६ कि.मी. सदर वाहिनीचा मार्ग राहोली खु, ता. जि. हिंगोली येथील महसुली गावाच्या परिक्षेत्रातून प्रस्तावित आहे. (ii) २२०/१३२/३३ के. व्ही. हिंगोली उपकेंद्रामध्ये २२० के. व्ही. वाहिनी बे बस एक्स्टेंशनसह - १ नं. (मीटरिंग सीटी पीटी- मेन व चेक) (iii) २२० के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्रामध्ये २२० के. व्ही. वाहिनी बे-१ नं. (iv) २२०/१३२/३३ के. व्ही. हिंगोली उपकेंद्राच्या अस्तित्वात असलेल्या स्काडा प्रणाली व बसबार प्रोटेक्शन योजनेच्या बे चे एकत्रिकरण करणे. (v) ओ. पी. जी. डब्ल्यू. - ६ कि.मी. (vi) पी.एल.सी.सी. व फोटे उपकरणे. (vii) ए. बी. टी. मीटर व इतर संलग्न उपकरणे उभारणे. (viii) हाय मास्ट टॉवर स्थलांतरित करणे (ix) स्थापत्य कामे: २२०/१३२/३३ के. व्ही. हिंगोली उपकेंद्रामध्ये गॅट्री आणि उपकरणाची पायाभरणी, मीटरिंग रूम बांधकाम आणि २२० के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्रामध्ये रुटी आणि उपकरणाची पायाभरणी करणे. या योजनेचा अंदाजे खर्च रु. १४८७.७९ लाख इतका आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,  
गुरुवार ते बुधवार, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६

(३) धुळे जिल्ह्यातील अंजादे, ता. शिंदखेडे, येथे मे. मुरली सोलर एनरी प्रा. लि. यांच्या १०० मे. वॅ. सोलर पॉवर पार्क प्रकल्पातील विजेचे निष्कासन करणेबाबत. (i) १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्र ते महापारेषणचे १३२/३३ के. व्ही. नरडाणे उपकेंद्रापर्यंत एकेरी परिपथ वाहिनी दुहेरी मनोऱ्यावर उभारणे ६ कि.मी. सदर वाहिनीचा मार्ग अंजादे खुर्द, पिंप्रड, नरडाणे, ता. शिंदखेडे, जि. धुळे येथील महसूली गावाच्या परिक्षेत्रातून प्रस्तावित आहे. (ii) १३२/३३ के. व्ही. नरडाणे उपकेंद्रामध्ये १३२ के. व्ही. वाहिनी बे-१ नं. (मीटरिंग सीटी पीटी- मेन व चेक) (iii) १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्रामध्ये १३२ के. व्ही. वाहिनी बे - १ नं. (iv) १३२/३३ के. व्ही. नरडाणे उपकेंद्रामध्ये १३२ के. व्ही. पी. टी. बे स्थलांतरित करणे. (v) ओ. पी. जी. डब्ल्यू. ६ कि.मी. (vi) पी. एल. सी. सी. व फोटे उपकरणे. (vii) ए. बी. टी. मीटर व इतर संलग्न उपकरणे उभारणे. (viii) वीज प्रवाह नियंत्रणासाठी स्पेशल प्रोटेक्शन स्कीम बसविणे. (ix) स्थापत्य कामे: २२० / १३२ के. व्ही. नरडाणे उपकेंद्रामध्ये गॅट्री आणि उपकरणाची पायाभरणी, मीटरिंग रूम बांधकाम आणि १३२ के. व्ही. सौर ऊर्जा उपकेंद्रामध्ये गॅट्री आणि उपकरणाची पायाभरणी करणे. या योजनेचा अंदाजे खर्च रु. ६७६.६७ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती मुख्य अभियंता (प्रकल्प योजना), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई,  
दिनांक : २१ फेब्रुवारी २०२५,

(सही)  
संचालक (प्रकल्प) (प्रभारी),  
महापारेषण, मुंबई.

**वसई-विरार शहर महानगरपालिका**

**सूचना**

**(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ३७ अन्वये)**

क्रमांक व.वि.श.म./न.र. /शा.१२६०/२०२३-२४.—ज्याअर्थी शासनाने नगरविकास विभाग अधिसूचना क्र. टि.पी.एस.१२०१/१५४८/सी.आर.२३४(सी), दि. ९ फेब्रुवारी २००७ अन्वये वसई-विरार उपप्रदेशाची विकास योजना भागशः मंजूर केली असून ती दि. १५ मार्च २००७ पासून अमलात आलेली आहे. तसेच शासन निर्णय नगरविकास विभाग क्र. २३०६/४१२/प्र.क्र./२२३/२००६/युडी-२४, दि. ३ जुलै २००९ अन्वये वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आलेली असून नगरविकास विभाग निर्णय क्र.टि.पी.एस.१२०९/२४२९/सी.आर.- २६२ / युडी - १२, दि. ७ जुलै २०१० नुसार या महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार प्रदान केलेले आहे. तसेच शासनाने वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतून वगळलेल्या २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे असलेले अधिकार, दि. २१ फेब्रुवारी २०१५ पासून वसई-विरार शहर महानगरपालिकेला प्रदान केलेले आहेत.

आणि ज्याअर्थी, वसई-विरार शहर महानगरपालिकेने वसई-विरार उपप्रदेशाच्या विकास योजने मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे सुधारणा करणेचे ठरविलेले आहे. वरील तरतुदी अनुसार मा. आयुक्त (सध्या प्रशासक म्हणून कारभार सांभाळणारे) यांनी विकास आराखड्यामध्ये मौजे दिवाणमान येथील स.नं १७६ जागेमधील आरक्षण क्र. ५९६ नगरपालिका कार्यालय इमारत / वाहन यार्ड तसेच आरक्षण क्र. ५९७ मुख्य तोलण तलाव (MBR) चे आरक्षण रद्द करून सदर जागेवर मलनिस्सारण केंद्र STP (Sewage Treatment Plant) आरक्षण क्र. ५९६ असे प्रस्तावित करणे कामी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल प्रस्ताव करण्यात येत आहे. जागेचे तपशील खालीलप्रमाणे :-

- |  |  |
|--|--|
| (१) डि. पी. आरक्षणांमधून वगळण्यात येणाऱ्या जमिनीचे तपशील | - आरक्षण क्र. ५९६ नगरपालिका कार्यालय इमारत / वाहन यार्ड तसेच आरक्षण क्र. ५९७ मुख्य तोलण तलाव (MBR) |
| (२) डिपी आरक्षणांमधून वगळण्यात येणारे क्षेत्र            | - २४२८३ + ११०५० = ३५३३३ चौ. मी. अंदाजे   |
| (३) आरक्षणांमधून रद्द करण्यात येणाऱ्या जमिनीचे तपशील     | - स.नं. १७६ अ / १ / अ गाव मौजे- दिवाणमान   |
| (४) प्रस्तावित करण्यांत येणारे आरक्षण                    | - मलनिस्सारण केंद्र (STP) आरक्षण क्र. ५९६  |
| (५) प्रस्तावित STP आरक्षणाचे क्षेत्रफळ                   | - ३५३३३ चौ. मी. अंदाजे   |
| (६) प्रस्तावित करण्यांत येणाऱ्या जमिनीचे तपशील           | - स.नं. १७६ गाव मौजे - दिवाणमान  |

संबंधित माहिती वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचनेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) च्या तरतुदीनुसार वसई-विरार उपप्रदेशाचे विकास योजनेत करावयाच्या उक्त सुधारणेबाबत नागरीकांच्या काही हरकती व सूचना असतील तर त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून १ महिन्याच्या मुदतीत उपसंचालक, नगररचना विभाग, तिसरा मजला, वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात किंवा mail at [ddtpvvcmc2020@gmail.com](mailto:ddtpvvcmc2020@gmail.com) वर पाठविल्यास त्यांचा विचार विकास योजनेमधील सुधारणा / फेरफार मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणेपुर्वी करणेत येईल.

वसई-विरार शहर महानगरपालिका,  
नगररचना विभाग, मुख्यालय, तिसरा माळा,  
बाजार वॉर्ड, विरार (पू.),  
दिनांक १३ फेब्रुवारी २०२५.

अनिल कुमार पवार,  
आयुक्त,  
वसई-विरार शहर महानगरपालिका.

**वसई-विरार शहर महानगरपालिका  
सूचना**

**महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ३७ अन्वये**

क्रमांक व.वि.श.म./न.र./शा/१२८२/२०२४-२०२५.—ज्याअर्थी शासनाने नगरविकास विभाग अधिसूचना क्र. टि.पी.एस. १२०१/१५४८ / सी. आर. २३४ (सी), दि. ९ फेब्रुवारी २००७ अन्वये वसई-विरार उपप्रदेशाची विकास योजना भागशः मंजूर केली असून ती दि. १५ मार्च २००७ पासून अमलात आलेली आहे. तसेच शासन निर्णय नगरविकास विभाग क्र. २३०६/४१२/प्र.क्र./२२३/२००६/युडी-२४, दि. ३ जुलै २००९ अन्वये वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आलेली असून नगरविकास विभाग निर्णय क्र.टि.पी.एस.१२०९/२४२९/सी.आर.-२६२/युडी-१२, दि. ७ जुलै २०१० नुसार या महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार प्रदान केलेले आहे. तसेच शासनाने वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतून वगळलेल्या २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे असलेले अधिकार, दि. २१ फेब्रुवारी २०१५ पासून वसई-विरार शहर महानगरपालिकेला प्रदान केलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, वसई-विरार शहर महानगरपालिकेने वसई-विरार उपप्रदेशाच्या विकास योजने मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे सुधारणा करणेचे ठरविलेले आहे. वरील तरतुदी अनुसार मा. आयुक्त (सध्या प्रशासक म्हणून कारभार सांभाळणारे) यांनी विकास आराखड्या मध्ये मौजे - निळेमोरे येथील स.नं - १६२, स.नं.-१६३, हि.नं.-१/अ/ १, १ /ब/ १ व १ / क / १, स.नं. - १६४, हि.नं. ४, ७ जागेमधील प्रस्तावित होल्डींग पाँडच्या आरक्षणामध्ये बदल करून सदर जागेवर मलनिस्सारण केंद्र STP (Sewage Treatment Plant) आरक्षण क्र. ३५९A असे प्रस्तावित करणेकामी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल प्रस्ताव करण्यात येत आहे. जागेचे तपशील खालीलप्रमाणे :-

(१) मुळ/आरक्षण	: होल्डींग पाँड
(२) आरक्षणाच्या जमिनीचे तपशील	: स.नं. १६३, हि.नं.१/अ/१, १ /ब/ १, १ / क / १, २
(३) बाधीत आरक्षणाचे एकूण क्षेत्रफळ	: १२९०० + २०७०+१२९१०+२८३०=३०७१०
(४) होल्डींग पाँड आरक्षणामधून वगळण्यात येणारे क्षेत्रफळ	: ५७३३.८०+५७३५.८७+५७७०.१९+२७६१.५७= १६००० चौ.मी.
(५) प्रस्तावित आरक्षणाचे तपशील	: मलनिस्सारण केंद्र ( आरक्षण क्र. ३५९अ )
(६) प्रस्तावित STP आरक्षणाचे क्षेत्रफळ	: १६००० चौ. मी. अंदाजे
(७) प्रस्तावित STP आरक्षणाचे	: १६३/१A/१, १६३/१B/१, १६३/१C/१, १६३ / २ जमिनीचे तपशील

संबंधित माहिती वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचनेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) च्या तरतुदीनुसार वसई-विरार उपप्रदेशाचे विकास योजनेत करावयाच्या उक्त सुधारणेबाबत नागरिकांच्या काही हरकती व सूचना असतील तर त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून १ महिन्याच्या मुदतीत उपसंचालक, नगररचना विभाग, तिसरा मजला, वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात किंवा mail at [ddtpvvcme2020@gmail.com](mailto:ddtpvvcme2020@gmail.com) वर पाठविल्यास त्यांचा विचार विकास योजनेमधील सुधारणा / फेरफार मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणेपुर्वी करणेत येईल.

वसई-विरार शहर महानगरपालिका,  
नगररचना विभाग, मुख्यालय, तिसरा माळा,  
बाजार वॉर्ड, विरार (पू.),  
दिनांक २१ फेब्रुवारी २०२५.

अनिल कुमार पवार,  
आयुक्त,  
वसई-विरार शहर महानगरपालिका.

Serial No. M-2438

### इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड

#### इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे नियम

A. ज्याअर्थी, सेबीच्या “बाजार पायाभूत संस्थांवरील वैधानिक समित्या (एमआयआय)” वरील २५ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (“आयसीसीएल”) च्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित केले गेले असून सिक्युरिटीज काँट्रॅक्ट (विनियम) कायदा १९५६ च्या संदर्भात सार्वजनिक अभिप्राय मागवण्यात आले आहेत:

#### (१) प्रकरण III, कलम २२ (m) – नामनिर्देशन

प्रस्तुत पोट-नियमाच्या कलम (b) मध्ये संदर्भित केल्याप्रमाणे संबंधित प्राधिकाऱ्यांनी विनिर्दिष्ट केलेल्या तारखेला किंवा त्यानंतरच्या तारखेला एखादा सदस्य कसूरदार असल्याचे घोषित केल्यानंतर संबंधित क्लिअरिंग कॉर्पोरेशनमधील नामनिर्देशनासंबंधीचा हक्क संबंधित प्राधिकाऱ्यांनी बजावल्यास त्यासाठी मिळालेली भरपाई संबंधित प्राधिकाऱ्यांकडून कसूरदासना या साठी नेमण्यात आलेल्या संबंधित समितीला या संदर्भात लागू होणाऱ्या आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशनचे पोट-नियम आणि विनियमांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्राधान्यक्रमानुसार प्रदान केली जाईल.

#### (२) प्रकरण IV, कलम ४४ (b) – मृत्युमुळे सदस्यत्व संपुष्टात आल्याचे परिणाम

क्लिअरिंग सदस्याचे निधन होते तेव्हा संबंधित प्राधिकाऱ्यांनी ठरवल्याप्रमाणे क्लिअरिंग कॉर्पोरेशनला त्याच्याकडून देय असलेल्या सर्व रकमा, कर्जे, दंड, शुल्क, आकार आणि इतर सर्व रकमा कसूरदासने संबंधित कमिटीने ठरवल्याप्रमाणे त्याच्याकडून च्यास समायोजन हमी निधीत देय असलेल्या सर्व रकमा आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या नियम, पोट-नियम आणि विनियमांच्या सापेक्ष त्याने केलेल्या आणि संबंधित प्राधिकाऱ्यांनी स्वीकारलेल्या सर्व करारनाम्यांतून उद्भवणारी सर्व कर्जे, उत्तरदायित्वे, जबाबदाऱ्या आणि दावे त्याच्या कायदेशीर प्रतिनिधी किंवा वारसांना नामनिर्देशनाच्या हक्क बजावण्याची परवानगी देण्यापूर्वी पूर्णपणे अदा केलेले आणि समायोजित केलेले असावेत.

#### इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे पोट-नियम

B. ज्याअर्थी, नियामक आराखड्यातील बदलांच्या अनुषंगाने इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (“आयसीसीएल”) च्या पोट-नियमांमध्ये दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे आणि त्याद्वारे सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (विनियमन) कायदा १९५६ च्या अनुषंगाने जनतेकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत:

#### (१) प्रकरण I, कलम १.३ – समायोजन करणाऱ्या बँक(का)

“समायोजन करणाऱ्या बँक(का)” याचा अर्थ विशिष्ट एक्स्चेंजने क्लिअरिंग बँक म्हणून सहभागी करून घेतलेल्या बँक, विशिष्ट एक्स्चेंजकडून भविष्यात क्लिअरिंग बँक म्हणून सहभागी करून घेतल्या जाणाऱ्या बँक होय; अशा बँक(का) ज्यांची नेमणूक क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडून निधी समायोजन आस्थापना म्हणून केलेली असेल आणि त्या क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडून वेळोवेळी निर्देशित केल्याप्रमाणे सर्व व्यवहारांसाठी मार्जिन रक्कम गोळा करतील आणि क्लिअरिंग सदस्यांदरम्यान आणि क्लिअरिंग सदस्य व क्लिअरिंग कॉर्पोरेशनदरम्यान इतर कोणत्याही निधीची देवाणघेवाण करतील;

#### (२) प्रकरण I, कलम १.२० – कामकाजाचे दिवस

(a) निगोशिएल इन्स्ट्रुमेंट्स कायदा १८८१ अंतर्गत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता आणि संबंधित प्राधिकाऱ्यांकडून आगाऊ पद्धतीने सूचित केलेले आणि कोणत्याही कॅलेंडर वर्षात बासपेक्षा जास्त नाही असे दिवस वगळून सर्व दिवशी सुरू असेल. अपवाद

(b) पोट-कलम (a) मध्ये काहीही नमूद असले तरी क्लिअरिंग कॉर्पोरेशन संबंधित प्राधिकाऱ्यांनी ठरवल्याप्रमाणे “मुहूर्त दिवस” अशा दिवाळीच्या सुट्टीतल्या दिवशी सुरू असेल.

**(३) प्रकरण I, कलम १.२३—क्लिअरिंग आणि सेटलमेंट सत्र**

क्लिअरिंग आणि सेटलमेंट हेतूसाठी क्लिअरिंग सदस्यांच्या सभा तसेच क्लिअरिंग आणि सेटलमेंट सत्रे संबंधित प्राधिकाऱ्यांनी वेळोवेळी विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीने आयोजित केल्या जातील.

**(४) प्रकरण I, कलम १.२३— अर्थ**

(i) या पोट-नियमांमध्ये वापरण्यात आलेले परंतु व्याख्या न दिलेले इतर सर्व शब्द आणि अभिव्यक्ती, परंतु त्यांची व्याख्या क्लिअरिंग कॉर्पोरेशन बीएसई (कॉर्पोरटायझेशन अँड डिम्युच्युअलायझेशन) स्कीम २००५, एससीआरए, सेबी कायदा, कंपनी कायदा २०१३, डिपॉझिटरीज कायदा १९९६ किंवा त्याअंतर्गत करण्यात आलेले नियम आणि विनियम यांच्यामध्य देण्यात आलेली असल्यास त्यांचा अर्थ अशा नियम आणि विनियम, कायदे किंवा त्याअंतर्गत करण्यात आलेले कायदे किंवा विनियमांमध्ये किंवा योजनेत किंवा त्यातील कोणतीही वैधानिक दुरुस्ती किंवा पुनर्गठनबजावणीमध्ये प्रकरणानुरूप जो अर्थ त्यासमोर दिलेला असेल तोच असेल.

(ii) एखाद्या संज्ञेची व्याख्या उक्तनिर्देशित बाबींपैकी एकापेक्षा जास्त ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली असल्यास, उक्तनिर्देशित बाबींमध्ये आधी आलेल्या बाबीत त्याची जी व्याख्या असेल तीच व्याख्या, अन्यथा स्पष्ट केलेली नसल्यास लागू होईल.

(iii) कोणत्याही पोटनियमाची रचना किंवा अर्थ यांच्यावर त्याच्या शीर्षकाचा प्रभाव पडणार नाही;

(iv) कंपन्या, महामंडळे, आस्थापना इत्यादी बाबतीत संदर्भानुसार गरज नसल्यास पुल्लिंगी अर्थाने लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ स्त्रीलिंगाला तसेच इतर लिंगांनाही लागू होईल आणि हेच उलटेही लागू होईल.

**(५) प्रकरण II, कलम २.२ – समायोजन विभाग**

पोट-कलम २.१ च्या सर्वसामान्यतेबाबत बाधा येऊ न देता क्लिअरिंग कॉर्पोरेशनने विशिष्ट एक्स्चेंजच्या समभाग, कर्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह, कर्मांडी डेरिव्हेटिव्ह आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभाग तसेच युनायटेड स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या करन्सी डेरिव्हेटिव्ह विभागासाठी स्वतंत्र क्लिअरिंग विभाग तयार केले आहेत.

**(६) प्रकरण IV, कलम ४.२ (f) – विनियमन**

वेळोवेळी ठरवल्याप्रमाणे आणि दंड, शुल्क आकारणे तसेच क्लिअरिंग सदस्याला कसूर करण्यासाठी/ उल्लंघन/ पूर्तता न करणे यांसाठी क्लिअरिंग कॉर्पोरेशनमधून बाहेर काढणे/ निलंबित करणे यांच्यासह;

**(७) प्रकरण XII – कलम १२.५, २ – निधीचे घटक**

सीसीने लागू केलेले कोणतेही दंड (एसईसीसी विनियमांच्या कलम ३४ नुसार) कोअर एसजीएफ निधीत जमा करण्यात येतील.

**(८) प्रकरण XII – कलम १२.१९—निधीच्या गुंतवणुकीचे नुकसान:**

संबंधित प्राधिकाऱ्यांच्या कोणत्याही सदस्या(स्यां)च्या स्वेच्छेने कसूरदार होणे किंवा घोटाळा करणे या कारणांशिवाय उद्भवणाऱ्या कोणत्याही कारणामुळे निधीचे कोणतेही नुकसान झाल्यास किंवा गुंतवणुकीचे मूल्य कमी झाल्यास ती रक्कम निधीमधून अदा केली जाईल आणि त्या कारणामुळे किंवा त्यासाठी संबंधित प्राधिकाऱ्यांच्या सदस्यांवर कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व नसेल. कसूरदार समितीच्या कोणत्याही सदस्याने किंवा सदस्यांनी स्वेच्छेने कसूर किंवा घोटाळा केल्यामुळे असे कोणतेही नुकसान किंवा घट झाल्यास स्वेच्छेने कसूरदार असलेल्या किंवा घोटाळा करणाऱ्या व्यक्ती अशा नुकसानासाठी किंवा घट होण्यासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील आणि स्वेच्छेने कसूर किंवा घोटाळ्याला जबाबदार नसलेल्या व्यक्ती अशा नुकसान किंवा घट होण्यासाठी उत्तरदायी नसतील.

(९) प्रकरण XII – कलम १२.१९ १२.११ – क्लिअरिंग सदस्याच्या कथित अपयशाची सूचना.

(१०) प्रकरण XII – कलम १२.१९ १२.१२ – उत्तरदायित्वे पूर्ण करण्यात आलेल्या अपयशासाठी वापर.

(११) प्रकरण XII – कलम १२.१९ १२.१३ – समायोजन हमीअंतर्गत प्रदान.

(१२) प्रकरण XII – कलम १२.१९ १२.१४ – विशिष्ट दावे चालवण्यात येणार नाहीत.

(१३) प्रकरण XII – कलम १२.१९ १२.१५ – इतर समायोजनांमधील थकबाकी कंत्राटे.

- (१४) प्रकरण XII – कलम १२.१७ १२.१६ – प्रदान प्राप्त करण्यास अपात्र व्यक्तीकडून परतावा.
- (१५) प्रकरण XII – कलम १२.१८ १२.१७ – कसूरदाराची रक्कम आणि मालमत्ता.
- (१६) प्रकरण XII – कलम १२.१९ १२.१८ – प्रदानासाठी पैशांचा आणि मालमत्तेचा वापर आणि प्राधान्यक्रम.
- (१७) प्रकरण XII – कलम १२.२० १२.१९ – कसूरदाराकडून परतफेड आणि व्याजाचे प्रदान.
- (१८) प्रकरण XII – कलम १२.२१ १२.२० – कसूरदाराच्या मालमत्ता आणि इतर रकमांसाठी लागू.
- (१९) प्रकरण XII – कलम १२.२२ १२.२१ – सदस्याच्या/ कसूरदाराच्या मालमत्तेवर भार.
- (२०) प्रकरण XII – कलम १२.२३ १२.२२ – संबंधित प्राधिकारी आणि एक्स्चेंजकडील कार्यवाही.
- (२१) प्रकरण XII – कलम १२.२४ १२.२३ – कर्जे.
- (२२) प्रकरण XII – कलम १२.२५ १२.२४ – सद्भावनेने आणि भरपाईसाठी केलेल्या कृत्यांसाठी संरक्षण.
- (२३) प्रकरण XII – कलम १२.२६ १२.२५ – संबंधित प्राधिकाऱ्यांच्या बैठका.
- (२४) प्रकरण XII – कलम १२.२७ १२.२६ – सभा कशा केल्या जाव्यात.
- (२५) प्रकरण XII – कलम १२.२८ १२.२७ – गोपनीयता.
- (२६) प्रकरण XII – कलम १२.२९ १२.२८ – इतिवृत्त.
- (२७) प्रकरण XII – कलम १२.३० १२.२९ – पत्रव्यवहार.
- (२८) प्रकरण XII – कलम १२.३१ १२.३० – लवाद.

प्रस्तावित नियम आणि पोट-नियमांबद्दल कोणतेही मत देण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीने सदर अधिसूचनेच्या तारखेपासून १० दिवसांत खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी

स्थान: मुंबई,

तारीख: २७ डिसेंबर, २०२४

कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन) - U67120MH2007PLC170358

अनिता भाटिया,

मुख्य नियामक आणि अनुपालन अधिकारी.

**नोंदणीकृत पत्ता:**

इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, १५ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

## INDIAN CLEARING CORPORATION LIMITED

### Rules of Indian Clearing Corporation Limited

A. Whereas pursuant to SEBI Circular dated June 25, 2024 on “Statutory Committees at Market Infrastructure Institutions (MIIs)”, it is proposed to amend the Rules of Indian Clearing Corporation Limited (“ICCL”), as under, inviting public comments in terms of Securities Contracts (Regulation) Act, 1956:

#### (1) Chapter III, Clause 22 (m) – Nomination

When the Relevant Authority has exercised the right of nomination in respect of a membership which was vested in the Clearing Corporation upon a member having been declared a defaulter on or subsequent to the date to be specified by the Relevant Authority as referred to in clause (b) of this Sub-rule, the consideration received therefore shall be paid by Relevant Authority to the ~~Defaulters’~~ concerned Committee to be applied for the purposes and in the order of priority specified in the Bye-Laws and the Regulations of the Clearing Corporation.

#### (2) Chapter IV, Clause 44 (b) – Consequences of Cessation of Membership Right by reason of Death

When a Clearing Member dies, all subscriptions, debts, fines, fees, charges and other monies as shall have been determined by the Relevant Authority to be due by him to the Clearing Corporation, all amounts as shall have been determined by the ~~Defaulters’~~ concerned Committee to be due or payable by him to the ~~Trade Settlement~~ Guarantee Fund and all debts, liabilities, obligations and claims arising out of any contracts made by him subject to the Rules, Bye-laws and Regulations of the Clearing Corporation as shall have been admitted by the Relevant Authority shall be paid and satisfied in full before his legal representatives or heirs are allowed to exercise the right of nomination.

### Bye-laws of Indian Clearing Corporation Limited

B. Whereas pursuant to changes in the regulatory framework, it is proposed to amend the Bye-laws of Indian Clearing Corporation Limited (“ICCL”), as under, inviting public comments in terms of Securities Contracts (Regulation) Act, 1956:

#### (1) Chapter I, Clause 1.3 – Clearing Bank(s)

“Clearing Bank(s)” shall mean ~~the banks presently engaged by the Specified Exchange to act as clearing banks, banks that may be engaged by the Specified Exchange in future to act as clearing banks and such bank(s) as the Clearing Corporation may appoint to act as funds settling agency, to collect margin money for all Deals and any other funds movement inter se between Clearing Members and Clearing Members and the Clearing Corporation as may be directed by the Clearing Corporation from time to time;~~

#### (2) Chapter I, Clause 1.20 – Business Days

(a) The Clearing Corporation shall be open on all days except on public holidays under the Negotiable Instruments Act, 1881 and whenever declared in advance by the Relevant Authority ~~and not exceeding twelve in any calendar year.~~

#### Exception

(b) Notwithstanding anything contained in sub clause (a) the Clearing Corporation shall be open for business during the Diwali holidays on such “Moorat Day” as the Relevant Authority may fix.

#### (3) Chapter I, Clause 1.23 – ~~Clearing and Settlement Session~~

~~Meetings of the Clearing Members for clearing and settlement purposes to be called clearing and settlement sessions shall be held in such manner as may be specified by the Relevant Authority from time to time.~~



(4) Chapter I, Clause 1.23 – Interpretation

(i) All other words and expressions used but not defined in these Bye-laws, but defined in the Rules and Regulations of the Clearing Corporation, BSE (Corporatisation & Demutualisation) Scheme, 2005, SCRA, SEBI Act, Companies Act, 2013, Depositories Act, 1996 or in the Rules and Regulations made thereunder shall have the same meaning respectively assigned to them in such Rules and Regulations, Acts or the Rules or the Regulations made thereunder or the Scheme or any statutory modification or re- enactment thereto, as the case may be;

(ii) In case a term is defined in more than one of the above, then its meaning as defined in that, which precedes the others mentioned hereinabove, shall

prevail, unless necessitated otherwise.

(iii) Headings shall not affect the construction or interpretation of any Bye-law;

(iv) Words importing masculine gender shall include feminine gender and vice versa and neutral gender in the case of companies, corporations, firms, etc, unless the context otherwise requires.

(5) Chapter II, Clause 2.2 – Clearing Segments

Without prejudice to generality of the Bye-law 2.1, the Clearing Corporation has created separate Clearing Segments for Equity, Debt, Currency Derivatives, Commodity Derivatives and Equity Derivative Segment of the Specified Exchange and ~~Currency Derivative Segment of United Stock Exchange of India Limited.~~

(6) Chapter IV, Clause 4.2 (f) – Regulations

Prescription from time to time and administration of penalties, fines and other consequences including suspension/expulsion of Clearing Members from the Clearing Corporation for defaults/violations/non-compliances;

(7) Chapter XII – Clause 12.5, 2 – Composition of Fund

Any penalties levied by CC (as per ~~Regulation 34~~ of SECC Regulations) shall be credited to Core SGF corpus.

(8) Chapter XII – Clause 12.11 – Loss to Fund Investments

~~Any loss or diminution in value of the investments of the Fund from whatever cause arising, not being due to the willful default or fraud of any member(s) of the Relevant Authority, shall be borne by the Fund and the members of the Relevant Authority shall incur no responsibility or liability by reason of or on account thereof. In case of any such loss or diminution by reason of willful default or fraud by any member or members of the Defaulters' Committee, the persons committing the willful default or fraud shall be personally liable for the loss or diminution and other persons who are not parties to the willful default or fraud shall not be liable for the loss or diminution.~~

(9) Chapter XII – ~~Clause 12.12~~ 12.11 – Intimation of Clearing Member's Apprehended Failure.

(10) Chapter XII – ~~Clause 12.13~~ 12.12 – Utilisation For Failure to Meet Obligations.

(11) Chapter XII – ~~Clause 12.14~~ 12.13 – Payment Under Settlement Guarantee.

(12) Chapter XII – ~~Clause 12.15~~ 12.14 - Certain claims not to be entertained.

(13) Chapter XII – ~~Clause 12.16~~ 12.15 - Outstanding Contracts in Other Settlements.

(14) Chapter XII – ~~Clause 12.17~~ 12.16 - Repayment By Payee Disentitled To Receive.

(15) Chapter XII – ~~Clause 12.18~~ 12.17 - Money and Property Of Defaulter.

(16) Chapter XII – ~~Clause 12.19~~ 12.18 - Utilisation Of Money And Property For Payment And Order Of Priority.

- (17) Chapter XII – Clause ~~12.20~~ 12.19 - Repayment And Payment Of Interest By Defaulter.
- (18) Chapter XII – Clause ~~12.21~~ 12.20 - Application Of Defaulters' Assets And Other Amounts.
- (19) Chapter XII – Clause ~~12.22~~ 12.21 - Charge On Members'/Defaulters' Assets.
- (20) Chapter XII – Clause ~~12.23~~ 12.22 - Proceedings by Relevant Authority and Exchange.
- (21) Chapter XII – Clause ~~12.24~~ 12.23 - Borrowings.
- (22) Chapter XII – Clause ~~12.25~~ 12.24 - Protection For Acts Done In Good Faith And Indemnity.
- (23) Chapter XII – Clause ~~12.26~~ 12.25 - Meetings Of Relevant Authority.
- (24) Chapter XII – Clause ~~12.27~~ 12.26 - Meetings How Convened.
- (25) Chapter XII – Clause ~~12.28~~ 12.27 - Confidentiality.
- (26) Chapter XII – Clause ~~12.29~~ 12.28 - Minutes.
- (27) Chapter XII – Clause ~~12.30~~ 12.29 - Correspondence.
- (28) Chapter XII – Clause ~~12.31~~ 12.30 - Arbitration.

Any person interested in offering any comments on the proposed Rules and Bye-laws may send the representation within a period of 10 days from the date of notification, at the following address.

*For* Indian Clearing Corporation Limited

Place: Mumbai,

ANITA BHATIA,

Date: 23rd December 2024.

Chief Regulatory & Compliance Officer.

Corporate Identification Number (CIN) - U67120MH2007PLC170358

*Registered Office:*

Indian Clearing Corporation Limited,  
15th Floor, P. J. Towers, Dalal Street,  
Fort, Mumbai 400 001.

**Serial No. M-2439**

**Public Notice**

**Subject :** Partnership Firm of MESSRS V.A.M. PARTNERS having address at 2A/37, Sea Palace, Juhu Tara Road, Mumbai 400 049.

TAKE NOTICE that Mr. Mahabat Furdoon Mahabat has retired from the Partnership Firm of MESSRS V.A.M. PARTNERS with effect from 1st April 2024 *vide* the Deed of Retirement dated 16th December 2024. The business and affairs of the above partnership firm is continued by Mr. Aziz Furdoon Mahabat and Mr. Viraf Aziz Mahabat as continuing partners.

Dated this 1st day of March, 2025.

Messers V.A.M Partners

MR. AZIZ FURDOON MAHABAT,

MR. VIRAF AZIZ MAHABAT  
(Continuing Partners)